

122, MISTRY BHAVAN, 2ND FLOOR, NEAR K C COLLEGE, DINSHAW WACHHA ROAD, CHURCHGATE, MUMBAI – 400 020. (MAH.) INDIA. TEL: +91-22-6625 6262, FAX: +91-22-22822031,

E-mail: investors@orbitexports.com, Website: www.orbitexports.com;

CIN NO: L40300MH1983PLC030872

Date: July 11, 2024

To,
The Manager,
Listing Department,
National Stock Exchange of India Ltd.,
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400051

The Manager, Corporate Services Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Mumbai – 400001

Symbol: ORBTEXP Security Code: 512626

Sub: Submission of Newspaper Publication for transfer of shares to IEPF

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clippings of the publication for transfer of shares to IEPF duly published in All India editions of Financial Express (English) and Mumbai Lakshadeep on July 11, 2024.

Kindly take the above on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Orbit Exports Limited

Rahul Tiwari Chief Financial Officer

Encl.: As Above

mly. Further: Compendum/Addendum to this tender, if any, will be published on website www.concombda.co.in, www.lenderwizard.

Executive Director (Projects) | Phone No.: 011-41222500

SARLA PERFORMANCE FIBERS LIMITED SARLA CIN: L31909DN1993PLC000056 Registered Office: Survey No. 59/1/4. Amli Piparia Industrial Estate, Silvassa, Union Territory of Dadra & Nagar Haveli - 396230, India,

om/CCIL and CPP Portal only. Newspaper press advertisement shall not be issued for the same.

E-mail: investors@sarlafibers.com, Website: www.sarlafibers.com NOTICE TO THE MEMBERS ON INFORMATION REGARDING 3157 ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO VISUAL MEANS

Tel. 0260-3290467, Fax: 0260-2631356.

Notice is hereby given that the 31" Annual General Meeting ("AGM") of the Members of Sarla Performance Fibers Limited ("the Company") will be held on Thursday, August 8, 2024, at 09:30 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM"), to transact the business as set out in the Notice of the 31" AGM. The AGM is being held through VC/OAVM in compliance with the applicable provisions

of the Companies Act, 2013 read with the Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020, 19/2021, 21/2021, 02/2021. 02/2022 and 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 8, 2021, December 14, 2021, January 13, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 respectively and other relevant circulars issued by MCA (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4, SEBI/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023 and October 7, 2023, respectively issued by the Securities Exchange Board of India ("SEBI") (collectively referred as "SEBI Circulars"). The VC/OAVM facility is provided by National Securities Depository Limited ("NSDL").

In compliance with the MCA & SEBI Circulars, the Notice of 31" AGM together with the Annual Report for the FY 2023-24 will be sent through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar and Share Transfer Agent(RTA) or with the respective Depository Participants (Dps). Members may note that the Notice of 31" AGM and Annual Report 2023-24 will be made available on Company's website at www.sarlafibers.com and on websites of Stock Exchanges - BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. The Company shall send a physical/electronic copy (as requested) of the Annual Report to those Members who specifically request for the same at investors@sarlafibers.com mentioning their Folio No./DP ID/CL ID.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum as per Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is also providing remote e-voting facility (remote e-voting) to all its Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of AGM. Also, the Company shall be providing the facility for voting through e-voting system during the AGM. The detailed procedure of remote e-voting/ e-voting will be provided in the The Company has notified closure of Register of Members and Share Transfer Books

from Friday, August 2, 2024 to Thursday, August 8, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM for FY 2023-24. In case Member(s) have not registered their email address, they may follow the

following instructions: Manner of registering/updating e-mail addresses:

Physical Holding: Members may send an email request to the Company a

investors@sarlafibers.com or to our RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in Demat Holding: Members holding shares in dematerialized mode are requested to register/ update their email addresses with their respective Depository Participant.


laws on their registered email addresses in due course. This notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the applicable MCA and SEBI Circulars.

Notice of 31" AGM will be sent to the Members in accordance with the applicable

For Sarla Performance Fibers Limited

Place: Mumbai (Radhika Sharma) Date: July 10, 2024

Company Secretary & Compliance Officer



Registered Office: Rathod Colony, Rajgangpur, Sundergarh, Odisha 770 017, India Tel. No.: +91 06624 220 332; Fax: +91 06624 220 332 Website: www.electrosteel.com; E-mail ID: companysecretary@electrosteel.com

Notice is hereby given to the Members of the Company, pursuant to Section 110 of th

Companies Act, 2013 ('Act'), and other applicable provisions, if any, of the Act, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and in line with the General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI" including earlier circulars issued in this regard, (hereinafter collectively referred to as the "Circulars") and pursuant to the applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ('Listing Regulations'), that the Company has on Wednesday, 10 July, 2024 completed despatch of the Postal Ballo Notice, through electronic mode, to the Members who have registered their e-mail IDs with the Depository Participant(s) / Company, to transact Special Business as mentioned in the Notice, which is proposed to be passed by the Members of the Company through electronic means.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Listing Regulations, the Members are provided with the facility to cast their vote electronically instead of dispatching the physical Postal Ballot Form by post. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL') for the purpose of providing e-voting facility to all its Members.

The Board of Directors have appointed Ms. Rashmi Bihani of M/s. Bihani Rashmi & Co. Chartered Accountants, 5, Clive Row, (4th Floor), Room No. 92A, Kolkata - 700 001, for conducting the Postal Ballot voting process via e-voting in a fair and transparent manner. Members are informed that:

- The business as set out in the Notice of Postal Ballot be transacted through e-voting. The e-voting period commences on Thursday, 11 July, 2024 [9:00 A.M. (IST)] and ends on Friday, 9 August, 2024 [5:00 P.M. (IST)]. No e-voting shall be allowed beyond the said date and time.
- The voting rights of the Members shall be reckoned in proportion to the Equity Shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off Date. i.e., 5 July, 2024. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off Date will be entitled to cast their votes by e-voting: Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may cast his/her vote through remote e-voting by obtaining the Login-ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if such Member is already registered with NSDL for e-voting, then existing User-ID and Password shall be used for casting vote.
- The Notice of the Postal Ballot has been displayed on the website of the Company, i.e. www.electrosteel.com, and is also available on the websites of BSE Limited, i.e. www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited, i.e. www.nseindia.com, and on the website of NSDL, i.e., www.evoting.nsdl.com.
- The members, who are holding shares in dematerialised mode or physical form or who have not registered their email addresses with their Depository / the Company can cast their vote through remote e-voting in the manner which has been provided in the Notice of the Postal Ballot.
- The Result of the Postal Ballot will be declared by Tuesday, 13 August, 2024 and the Result of the Postal Ballot, along with the Scrutinizer's Report, will be posted under the "Investors' section on the Company's website, www.electrosteel.com and shall be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.
- In case of any queries/grievances pertaining to e-voting. Members may refer to the frequently asked questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the download section of https://www.evoting.nsdl.com/ or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.co.in

Registration of e-mail addresses for e-voting:

In case shares are held in physical mode, please provide Folio No., name of shareholder PAN (self-attested scanned copy of PAN card), scanned copy of the share certificate (front and back) and E-mail Update Undertaking Form by uploading the same at https://mdpl.in/form/email-update. In case shares are held in demat mode, please update your e-mail ID with your relevant Depository Participant.

For Electrosteel Castings Limited Place: Kolkata Indranil Mitra Date: 10 July, 2024 Company Secretary SUGAR AND D IND COR

K.C.P.SUGAR AND INDUSTRIES CORPORATION LIMITED Registered Office: 'Ramakrishna Buildings', No.239, Anna Salai, Chennai - 600 006

CIN: L15421TN1995PLC033198

STANDALONE

Tel: 044 - 28555171 - 176 / Fax: 044 - 28546617 / e-mail: secretarial@kcpsugar.com / www.kcpsugar.com (Rs. in lakhs) EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED except 30.06.2024 PURSUANT TO REGULATION 47 OF SEBI (LODR) REGULATIONS, 2015 per share data

		STATEDALONE			CONSCEDATED				
S. No.	PARTICULARS	Quarter Ended			Year Ended	Quarter Ended			Year Ended
		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024 (Audited)
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	
1.	Total Income	10952.47	7657.12	10567.12	35507.51	13631.00	8735.03	12323.99	41426.39
2.	Net Profit / (Loss) for the period before tax, Exceptional and Extraordinary items	4559.95	1242.18	2558,89	5839.11	5978.15	830,35	3395,17	7081.82
3	Net Profit / (Loss) for the period before tax [after Exceptional and Extraordinary Items]	4559.95	2046.60	2558.89	6643.53	5978.15	1634.77	3395.17	7886.24
4.	Net Profit / (loss) for the period after tax, Exceptional and Extraordinary Items	4326.63	1439.08	2464.27	5626.48	5411,55	1184.36	3067.99	6615.95
5.	Profit / (Loss) from Discontinued Operations	12		143	QES.	3	-0	100	-
6.	Other Comprehensive Income	-	34.57	=	34.57	123,98	114.67	62.45	193.91
7.	Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income for the period (after tax)]	4326.63	1473.66	2464.27	5661.05	5535.53	1299.03	3130.44	6809.86
8.	Equity Share Capital [E. V. Rs. 1/- per share]	1133.85	1133.85	1133.85	1133.85	1133.85	1133.85	1133.85	1133.85
9.	Reserves [Excluding Revaluation Reserves] as shown in the Audited Balance Sheet		70		35854.33		9 1	1	42734.05
10.	Earning per share - Basic and Diluted from Continuing Operations - Basic and Diluted from Discontinued Operations - Basic and Diluted from Continuing and Discontinued Operations	3.82	1.27	2:17 - 2:17	4.96 - 4.96	4.77 - 4.77	1.04	2.71	5.83 - 5.83

1. Sugar industry being a seasonal industry and of a predominantly cyclical nature, the above results can neither be construed as an indicator of the overall annual operations and profitability of the Company nor for the inter-period companson between the quarters within a financial year. 2. The above statement has been prepared to the extent applicable, in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the

Companies Act, 2013 and other recognised Accounting Practices and Policies adopted by the Company. 3. The above Unaudited Standalone and Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held or

4. The Statutory Auditor of the Company have carried out a Limited Review of the above Standalone and Consolidated Financial Results for the Quarter Ended 30.06.2024 and their report was placed

before the Board. 5. The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available in the stock Exchange

Websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's Website at www.kcpsugar.com For K.C.P. SUGAR AND INDUSTRIES CORPORATION LIMITED (By Order of the Board) IRMGARD VELAGAPUDI

Place: Chennai

Date: 10.07.2024

E-AUCTION SALE NOTICE (under regulation 32 & 33 of IBBI (Liquidation Process) Regulations, 2016) UNITY INFRAPROJECTS LIMITED (In Liquidation) ('UIL') (CIN: L99999MH1997PLC107153) (Sale under Insolvency and Bankruptcy Code, 2016)

Liquidator of UIL hereby invites Eligible Bidder (s) for participation of E-Auction Sale of Assets of UIL, listed herein, on "As is Where is, Wherever There is & Without Recourse" basis and as per the conditions and process listed in the process document.

Lot	Details of Assets		Earnest Money Deposit (Amt in INR
1.	VEHICLES & PLANT AND MACHINERY: Vehicles & Plant and Machnery lying at various locations in Nagothane, Bihar, Netra, and Mollem as per details provided the E-auction process memorandum to be downloaded from https://indiaauction.com	SOURCE PROPOSITION OF THE	₹ 5.54 Lakhs

Note: The Assets as mentioned in the process memorandum will be sold in different lots. The bidder can bid for combination of any Lots or combination of any vehicles & Plant and machinery within the Lots by depositing the Earnest Money Deposit mentioned against those specific vehicles/ lots. The above sale is subject to the terms and conditions mentioned in the process document uploaded on the website: www.indiaauction.com. Please refer the same for details

Last date for submission of EMD: 06 August 2024 E-auction Date: 8 August 2024 | E-auction Time: 10.00 AM Onwards Contact: 022-66261600

Last date for submission of bids: 25 July 2024

Correspondence email: liqunity@dsaca.co.in, aks@dsaca.co.in

Liquidator- Unity Infraprojects Limited Reg. No.: IBBI/IPA-001/IP- P00056/2017-18/10134 Off Add: Desai Saksena & Associates, First Floor, Laxmi Building. Sir Phirozshah Mehta Rd, Mumbai, Maharashtra-400001 Date: 09/07/2024



VIPUL ORGANICS LIMITED (CIN: L24110MH1972PLC015857) Regd. Off.: 102, Andheri Industrial Estate, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400053

Corp. Off.: B 603-A, Kaledonia, Sahar Road, Off. W.E. Highway, Andheri (East), Mumbai - 400069 Telephone no. 022-66139999, Email Id: info@vipulorganics.com, Website: www.vipulorganics.com

Dear shareholder(s),

Sub.: Mandatory Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

As you are aware that your Company has been declaring and paying dividend from time to time. The dividend declared by the Company is remitted either electronically or by sending dividend warrants / demand drafts at the registered address of the eligible shareholders. The complete dividend details for the last seven consecutive years are available on the Company's website http://www.vipulorganics.com/IEPF.htm

As per the provisions of Section 124(5) of the Companies Act, 2013 ('the Act'), dividend amount(s) remaining unclaimed / unpaid for a period of seven consecutive years from the date of transfer to the Unpaid Dividend Account, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ('IEPF') established by the Central Government in this behalf. The Company regularly uploads on its website and also on the website of the Ministry of Corporate Affairs, Government of India, full details of such

unpaid / unclaimed dividends before transferring the same to the IEPF Authority. Further, as per the provisions of Section 124(6) of the Act, all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be transferred to the IEPF authority. However, in case any dividend is paid or claimed for any year during the said period of seven consecutive years, the shares shall not be transferred

According to the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('IEPF Rules') all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more shall be credited to the demat account of the IEPF Authority within a period of thirty days from the due date of transfer. As per the records, you have not encashed your dividends for seven continuous years and accordingly, in terms of the provisions of the Companies Act, 2013 and the said IEPF Rules, your shares (whether held in physical or electronic form) along with your unclaimed dividend amount for the FY 2016-2017 are liable to be transferred to the IEPF Authority. It may also please be noted that all subsequent corporate benefits such as Bonus Shares, Dividend etc. that may accrue in relation to the above shares will also be credited to the demat account of the IEPF Authority. You are therefore requested to claim immediately your unpaid / unclaimed dividends by making application to Bigshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Agents of the Company on or before 9th October, 2024.

As per the said IEPF Rules, shares held in physical form are liable to be transferred to the IEPF Authority by issuing duplicate share certificate(s) and upon issue of such duplicate share certificate(s), the original share certificate(s) which stand registered in your name shall stand cancelled automatically and be deemed non-negotiable. In case the shares are held in demat form and are liable to be transferred to the demat account of the IEPF Authority, the Company shall inform the depository by way of Corporate Action to transfer such shares in favor of the IEPF Authority.

However, you can claim both unclaimed dividend amount and the shares transferred to the IEPF Authority by making an application in Form IEPF-5 online to the IEPF Authority and send the physical copy of the same duly signed (as per registered specimen signature) along with requisite documents enumerated in the said Form IEPF-5 to the Nodal Officer of the Company at its Corporate Office or to Bigshare Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company for verification of your claim. The Company shall send a verification report along with necessary documents as prescribed under the said IEPF Rules from time to time to the IEPF Authority for refund of the unclaimed dividend amount and transfer of the shares back to the credit of the shareholder. In case we do not hear anything from you on this intimation letter by 9th October, 2024, the

Company as required under the IEPF Rules, will transfer the shares to the IEPF authority by the due date as per procedure stipulated in the IEPF Rules without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and shares transferred to the IEPF Authority pursuant to the said IEPF Rules. The IEPF Rules and the application form (IEPF-5), as prescribed by the Ministry of Corporate Affairs are available on the website of the Ministry of Corporate Affairs i.e.www.iepf.gov.in. Please feel free to contact the Company or Bigshare Services Private Limited in case you have any queries at their following address/email/telephone number:

Vipul Organics Limited Bigshare Services Private Limited Corporate Office: B-603 A, Kaledonia, (Unit: Vipul Organics Limited) Road, Off, W. E. Highway, Andheri Office No S6-2,6th floor Pinnacle Business Park Next to Ahura Centre, Mahakali East, Mumbai – 400069 Tel: +91-22-66139999 Caves Road, Andheri (East), Mumbai -400093: Tel: +91-22-62638200. companysecretary@vipulorganics.com Email:investor@bigshareonline.com Website: www.vipulorganics.com Website: www.bigshareonline.com For VIPUL ORGANICS LIMITED

Place: Mumbai Priya Shadija Date: 11th July, 2024 **Company Secretary and Compliance Officer** **ØIFCI** LIMITED आई एक सी आई लिमिटेड (MASS, Assess) was Sales)

Registered Office: IFCI Tower, 61 Nehru Place New Delhi-110 019 Tel: 011-41732000 E-mail: complianceofficer@ifciltd.com

अमृत महोत्सव Website: www.ifciltd.com CIN: L74899DL1993GOI053677 Request for Empanelment (RFE)

7/--

Date: 10.07.2024

Place: Mumbai

Managing Director

CONSOLIDATED

IFCI Limited invites offers for empanelment from (Reputed Software Agencies/Vendors) capable of Portal Development, Management & Maintenance thereon. The empanelment is for portal development of GOI schemes handled by IFCI.

Interested parties may visit www.ifciltd.com under the tab TENDERS Procurement of goods and services for more details

New Delhi HOD (IT Advisory) Dated: July 10, 2024



Alok Kailash Saksena

SMS PHARMACEUTICALS LIMITED CIN: L24239AP1987PLC008066

Regd. Office: Plot No. 72, H. No.: 8-2-334/3&4, Road No. 5 Opp. SBI Executive Enclave, Banjara Hills, Hyderabad, Telangana-500034, Contact No. 040-35359999

Email::complianceofficer@smspharma.com | Web::www.smspharma.com NOTICE TO SHAREHOLDERS – TRANSFER OF SHARES TO INVESTOR EDUCATION PROTECTION FUND (IEPF)

Notice is given pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013, read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfel and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended from time to time, providing for transfer of the Equity Shares to IEPF in respect of which the dividend entitlements have remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more to the IEPF Account established by the Central Government.

dividend are unpaid/unclaimed for a period of seven consecutive years are due to be transferred to IEPF during the FY 2024-2025. A list of such shareholders, who have not encashed their dividends for seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to the IEPF account, is displayed on the website of the Company at www.smspharma.com under the section "Investors".

The unclaimed dividend for the year 2016-2017 and the shares in respect of which the

The Company has sent individual communication to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF account as per the said rules for taking appropriate action and submitting requisite documents to claim the shares and unpaid dividend amount(s) before its credit to the IEPF Account. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before October 10th, 2024, the Company shall with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF Account by the due date as per the procedure stipulated in the Rules.

Notice is further given that in the absence of receipt of a valid claim by the shareholder the Company shall transfer the said shares to IEPF Account without further Notice in accordance to the requirements of the said rules, no claim shall lie against the Company or RTA. Please note that subsequent to such transfer, all future benefits which may accrue thereunder including future dividends, if any, will be credited to the Further, the shareholders may kindly note that after the above referred transfer

is made, refunds from the IEPF can be claimed only by complying with the provisions of Rule 7 of the IEPF Rules i.e., by submitting an online application in a prescribed web Form IEPF-5 available on the website: https://www.iepf.gov.in/content/mca/global/en/toportal/fologin.html.html

For any information / clarifications on this matter concerned shareholders may write to the Company at cs@smspharma.com or contact the Company's Registrar and Share Transfer Agent - M/s. Aarthi Consultants Private Limited, # 1-2-285 Domalguda, Hyderabad, Telangana - 500029.Ph: 040-27638111 info@aarthiconsultants.com

For SMS Pharmaceuticals Limited

Place: Hyderabad Date: 10.07.2024

Thirumalesh Tumma Company Secretary

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF **BOLD FINANCE TECHNOLOGIES PRIVATE LIMITED**

Bold Finance Technologies Pvt. Ltd. NAME OF CORPORATE PERSON 2 DATE OF INCORPORATION OF

CORPORATE PERSON AUTHORITY UNDER WHICH Registrar of Companies, Jaipur CORPORATE PERSON IS INCORPORATED/ REGISTERED

4. CORPORATE IDENTITY NUMBER LIMITED LIABILITY IDENTITY NUMBER | U72900RJ2021PTC077290 OF CORPORATE PERSON Read, Office: 67 Sector 8. ADDRESS OF THE REGISTERED

Hiran Magri, Udaipur, Rajasthan, OFFICE AND PRINCIPAL OFFICE (IF ANY) OF CORPORATE PERSON India, 313002 Principal place of business: 3 Sai Geetha Darshan CHSL Block Sec. New Golden Nest Road Thane, Bhayander East, Thane, Maharashtra, India, 401105

LIQUIDATION COMMENCEMENT DATE 10/07/2024 OF CORPORATE PERSON Srilakshmi Purushotham NAME, ADDRESS, EMAIL ADDRESS. IBBI Registration No.: IBBI/IPA-TELEPHONE NUMBER AND THE 001/IP-P00951/2017-2018/11571 REGISTRATION NUMBER OF THE Address: No. 41, Patalamma LIQUIDATOR Temple Street, Basavanagudi, Near

E-mail: sri@gurujana.com Phone: 080 4220 2020 8. LAST DATE FOR SUBMISSION OF 09/08/2024 CLAIMS

Notice is hereby given that Bold Finance Technologies Private Limited has

South End Circle, Bengaluru- 560004,

Karnataka, India

The stakeholders of Bold Finance Technologies Private Limited are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 9th August 2024, to the liquidator at the address mentioned against Item No. 7.

commenced voluntary liquidation on 10th July 2024.

The financial creditors, if any, shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means.

Date: 10.07.2024 Sd/- Srilakshmi Purushotham IBBI/IPA-001/IPP00951/2017-18/11571 Place: Bengaluru

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

■ KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Tender No: 5th Retender WRD/KWA - CEP/TR/97/2022_26_2_1/2 Jal Jeevan Mission (JJM)-Phase IV - WSS to Kidangoor, Kadaplamattom and Marangattupally - Pumping and Transmission - Package 1-Pipeline Work-1 EMD: Rs. 500000 Tender fee: Rs. 16540 Last Date for submitting Tender: 26-07-2024 03:00:pm Phone: 0481-2562745 Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in **Superintending Engineer PH Circle**

Kottayam

KWA-JB-GL-6-180-2024-25



orbit exports ltd.

Corporate Identification Number (CIN): L40300MH1983PLC030872 Registered Office: 122, 2nd Floor, Mistry Bhavan, Dinshaw Wachha Road, Near K.C. College, Churchgate, Mumbai 400 020, Tel; +91 22 6625 6262, Email: investors@orbitexports.com, Website: www.orbitexports.com

Notice to the Equity Shareholders Shareholders are hereby informed that in accordance with the provisions of Investor

Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund), Rules 2016, as amended ('the Rules'), all shares in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more shall be transferred by the Company to the demat account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. In compliance with the Rules, the Company has sent individual notices to the concerned shareholders whose equity share(s) are liable to be transferred to IEPF Authority, the full

details of such shareholders are available on the Company's website www.orbitexports.com. All such shareholders are requested to make an application to the Company and/ or to its Registrar and Transfer Agents, Link Intime India Pvt Ltd ('R&T Agent'), latest by Monday. September 09, 2024 to claim their unclaimed/unpaid dividend amounts for the financia years commencing from the year 2016-17 (final dividend). In case no response or claim is received by the Company or R&T Agent, the Company will proceed to transfer respective shares to the demat account of IEPF Authority, without any further communication to

) Equity shares held in physical form - by issuance of duplicate share certificate / letter of confirmation(s) and the concerned depository shall convert the duplicate share certificate(s) / letter of confirmation(s) into demat form and transfer the shares in favor of the dematerialization account of IEPF Authority. The original share certificate(s) registered in the shareholders' name shall stand automatically cancelled and deemed

Equity shares held in dematerialization mode - by transfer of shares directly to dematerialization account of IEPF Authority.

Shareholders may note that the unclaimed dividend and the equity shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such equity shares. If any, can be claimed by the concerned equity shareholders from IEPF Authority after following the procedure

For any queries on the subject matter, shareholders may contact the R&T Agent Ms. Nayna Wakle at Unit: Orbit Exports Limited, C-101, 247 Park, 1st Floor, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai - 400083, Tel No.: (022) 49186270, Email ID: lepf.shares@linkintime.co.in.

For Orbit Exports Limited

Pranali Chawhan

Company Secretary & Chief Compliance Officer

SAM -Mumbai, 73, 7th Floor Mittal Chambers Nariman Point, Mumbai-400021, E-mail: S816@indianbank.co.in,

şisenn dan 🙆 Indian Bank armbmumbai@indianbank.co.in ANNEXURE-A APPENDIX-IV-A [See proviso to rule 8 (6)] E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor the Physical possession of which has been taken by the Authorized Officer of Indian Bank SAM branch. Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 30.07.2024 for recovery of Rs. 2,76,08,419.11/-(Rupees two crore seventy six lakh eight thousand four hundred nineteen and eleven paisa only)as on 31.03.2024 and further interest and cost from 01.04.2024 due to the Indian Bank, SAM Large Branch, Secured Creditor, from (Name and address of the borrower/quarantor). Name of the Borrower/ Guarantor/ Mortgager with address:-

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read

with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

1. M/s. Myelion Pharmaceutical Pvt. Ltd., Gala-05 Samudra Snacks Corner, Shanataram Pad KhotKuwa Road, Malad(E) NR Bhalu Bai CHL, Opp W.E Highway Mumbai-400097 2. M/s. Myelion Pharmaceutical Pvt. Ltd., Office No. 1. SarvodayBhuvan, Ramchandra Lane, behind greater Bank, Malad west, Mumbai - 400064

B. M/s. Myelion Pharmaceutical Pvt. Ltd., Unit no 5,ground floor, Amtulla Apartment "A" of Amtulla A & B CHS Ltd, 12 Arab Lane, M.T. Ansari Marg, Grant Road (E), Mumbai 400008 **4. Mr. Karunakar B Kotian.** Flat No. 602. Shree Shivshakti CHS Ltd.Lotus Apartment. Kurar Village, wgheshwariMandirRaodMalad east, Mumbai- 400097 5. Mr. Syed Moiz Zafar, Pearbhoy Mansion (Azra House) 3rd Building, 1st floor, flat no. 3,

63/C, Morland Road Byculla, Mumbai Central, Mumbai - 400008 6. Mr. Ramesh Sanjeev Poojary, Room No. 3, B/9 Bhadran Nagar behind ganesh Temple S V Road, Malad West, Mumbai - 400064

Details/ Description of Mortgaged Assets Unit no 5, ground floor, Amtulla Apartment "A" of Amtulla A & B CHS Ltd, 12 Arab Lane, M.T.

Ansari Marg, Grant Road (E), Mumbai 400008 (Area - 545 sq. ft. Carpet) East – By Arab Lane, West - By Crystal Tower, North - By Road, South - By 'B' Building Reserve Price | EMD Amount | Bid Incremental Amount | Property ID

Rs133.50 Lakhs | Rs.14.00 lakhs Rs. 100000/-IDIB3329172159 Encumbrances on Property- Not Date and time of inspection - 20.07.2024 02:00 PM to 03:30 PM nterested bidder may apply bid for whole lot or any property individually as per

provider MSTC Ltd to participate in online bid. For Technical Assistance Please call MSTC HELPDESK No. 033-22901004 and other help line numbers available in service providers help desk. For Registration status with MSTC Ltd, please contact ibapiop@mstcecommerce. comn and for EMD status please contact ibapifin@mstcecommerce.com. For property details and photograph of the property and auction terms and conditions please

Bidders are advised to visit the website (www.mstcecommerce.com) of our e-auction service

visit: https://ibapi.inand for clarifications related to this portal, please contact help line number 18001025026 and 011-41106131. Bidders are advised to use Property ID Number mentioned above while searching for the property in the website with https://ibapi.inand.www.mstcecommerce.com.

Contact Number of Authorized Officer: -Mr. Deepak Kumar Vaishnav, Mobile No.- 9950075555

Place: -Nariman Point, Mumbai Date:09.07.2024

Reserve Price fixed above.

Authorised Officer - Deepak Kumar Vaishnav ,Indian Bank

IBAPI Site

STEEL STRIPS WHEELS LIMITED CIN: L27107PB1985PLC006159

Regd. Office: Village Somalheri/Lehli, PO Dappar, Tehsil Derabassi, Distt. Mohali, Punjab -140506 Tel: +91-172-2793112, Fax:+91-172-2794834 E-mail: ssl_ssg@glide.net.in; Website: www.sswlindia.com.

NOTICE TO SHAREHOLDERS Subject: For Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority (IEPFA) Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the

Companies Act, 2013, read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016, as amended ("Rules"), the equity shares of the Company in respect of which dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the IEPF Authority(IEPFA), However, the company will not transfer such shares to IEPFA where there is a specific order of Court/Tribunal/Statutory Authority restraining transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996. In case the shares are held:

 a) In physical form – New share certificate(s) will be issued and after issue of new share certificate(s), the Company shall inform the depository by way of corporate action to convert the share certificates into Demat form and transfer in favour of (EPFA on completion of necessary formalities. The original share certificates(s) which stand registered in the name of shareholder will be deemed cancelled and non-negotiable

b) In demat form - The Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in shareholder's demat account in favour of IEPFA. A list of such shareholders who have not encashed their dividend(s) for seven


consecutive years, i.e. for the financial year 2016-17(Final) and onwards and whose equity shares are liable to be transferred to the Demat account of IEPFA, has been uploaded on Company's website at the web link https://sswlindia.com/wpcontent/themes/sswl/assets/docs/details-of-shares-to-be-transferred-to-IEPF-03.11.2024.pdf. Individual communication in this regard have been sent to the concerned shareholders at their addresses registered with the Company/depository participant(s), for taking appropriate action(s).

Shareholders are requested to forward the requisite KYC documents, as per abovementioned communication, to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. Link Intime India Private Limited to claim the shares and unclaimed dividend before such transfer to the IEPFA. Please note that the due date for claiming dividend for the Financial Year 2016-17 (Final) is 03,11,2024. Thus, the concerned shareholders are requested to claim the unclaimed dividend preferably on or before 25.10.2024 to enable timely processing of claims before the due date, failing which, the Company will proceed to transfer the respective shares to the DEMAT account of the IEPFA, without any further notice, by following the due procedure as prescribed in the Rules. Further, in terms of said Rules, all the future benefits accruing, dividend arising on such shares shall also be credited in the Demat account of IEPFA.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to IEPFA. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPFA including all benefits accruing on such shares, if any, from IEPFA after following the procedure prescribed in the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact. Company's RTA at Link Intime India Private Limited, Noble Heights, 1st Floor, Plot No. NH-2, C-I Block, LSC near Savitri Market, Janakpuri, New Delhi-110058, Tel No.: 011-49411000, 41410592, 93, 94; Fax No: 011-41410591; Email: delhi@linkintime.co.in or iepf.shares@linkintime.co.in For STEEL STRIPS WHEELS LIMITED

Date: 10-07-2024 Shaman Jindal Company Secretary Place: Chandigarh



Sd/-

मुस्लिम महिलांनाही पोटगी मागण्याचा अधिकार-सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि.१० : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी घटर-फोटित मुस्लिम महिलांच्या बाजूने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटले आहे. की अशा महिला सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत त्यांच्या पतींकडून भरणपोषणाची मागणी करू शकतात. या महिलांना देखभाल भत्ता मिळण्याचा हक्क आहे. दरम्यान देशात धर्मनिरपेक्ष कायदाच चालेल असे न्या. बीबी नागरथना आणि न्या. ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने रःपष्ट केलेय. याप्रकरणाच्या निकालात सर्वोच्च

न्यायालयाने सांगितले की, मुस्लिम महिला त्यांच्या पालनपोषणासाठी कायदेशीर अधिकार वापरू शकतात. घटरफोटित मुस्लिम महिला सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत याचिका दाखल करू शकते. हे कलम सर्व विवाहित महिलांना लागू होते, मग त्यांचा धर्म कोणताही असो. अब्दुल समद नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीने तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आपल्या पत्नीला भरणपोषण भत्ता देण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच घटरःफोटित मुस्लिम म हिलेला सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही. त्याना मुस्लिम महिला कायदा, १९८६ मधील तरतुदीचे पालन करावे लागेल असा याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद होता. परंतू न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये सीआरपीसीच्या कलम १२५ ला प्राधान्य देत त्याची याचिका फेटाळून लावली. कोर्टाने सदर याचिका फेटाळताना रपष्ट केले की जर मुस्लिम महिलेने सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत याचिका

प्रलंबित असताना

कायदा २०१९ चा

घटर-फोट घेतला तर

PUBLIC NOTICE

IDEAL INSTITUTE OF NURSING

A Unit of Ideal Foundation REQUIREMENT

ASSOCIATE PROFESSOR

nterested and Eligible candidates (As per MUHS, Nasik And INC, New Delhi)

can send his/her updated resume with relevant documents and passport size

Address: Plot No-40, Pimplas Road, Village-Posheri, Taluka Wada Dist-Palghar, Maharashtra, 421303; Contact No. 6350568156

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन:एल००३०५एमएच १९७३पीएलसी १७४२० १

नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ,

मुंबई-४०००१३. दूर.:+९१-२२-३९८२९९९९,

फॅक्स:+९१-२२-२४९५२९५५, वेबसाईट:www.alkemlabs.com,

ई-मेल:<u>investors@alkem.com</u>

कंपनीचे समभाग गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी

प्राधिकरणकडे हस्तांतरणासाठी समभागधारकांना सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण

हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम), सुधारितप्रमाणे,

तरतुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे. नियमात नमुद वरील

आवश्यकतानुसार, ७ सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले किंवा

दावा न केलेल्या लाभांशासंदर्भातील सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण

व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीद्वारे हस्तांतर केले जातील.

वित्तीय वर्ष २०१६–१७ करिता आणि पुढील संबंधित वर्षकरिता

आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरणास पात्र असणाऱ्या शेअर्सबाबत

अंतरिम लाभांशावर दावा न केलेल्या संबंधित भागधारकांना (नोंद

ग्त्यावर) कंपनीने पत्र व्यवहार केला आहे. अशा भागधारकांचे संपुर्ण

तपशील कंपनीच्या <u>www.alkemlabs.com</u> वेबसाईटवर उपलब्ध

आहेत. भागधारकांनी कंपनीच्या <u>investors@alkem.com</u> ई-

मेल आणि कंपनीचे निंबधक व भागहस्तांतर प्रतिनिधीच्या

<u>iepf.shares@linkintime.co.in</u> ई-मेलवर ७ ऑक्टोबर

२०२४ किंवा त्यापुर्वी सदर पत्र व्यवहारात नमुद आवश्यक दस्तावेज

इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्सनी

तुमचे नाव, पत्ता, डिमॅट आणि बँक खाते तपशील दर्शविणारी क्लायंट

मास्टर लिस्ट (डीमॅट खाते स्टेटमेंट) ची स्वयं–साक्षांकित प्रत सबमिट

करावी; आणि (ब) योग्यरित्या भरलेले आणि स्वाक्षरी केलेले (पत्राशी

जोडलेले) उपक्रम. डीमॅट खात्याच्या विरोधात नोंदणीकृत बँक

फिजिकल फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्सनी

(अ) गुंतवणूकदार सेवा विनंती फॉर्म आयएसआर-१, फॉर्म

आयएसआर-२ आणि फॉर्म क्रमांक एसएच-१३ (नामांकन फॉर्म)

सहाय्यक कागदपत्रांसह त्यात नमूद केलेल्या निर्देशांनुसार रीतसर

भरलेला आणि स्वाक्षरी केलेला सबमिट करावा. (कंपनीच्या वेबसाइट

www.alkemlabs.com वरून खालील मार्गाने इन्व्हेस्टर डेस्क

फॉर्म वरून फॉर्म डाउनलोड केले जाऊ शकतात) (ब) रीतसर भरलेले

आणि स्वाक्षरी केलेले (पत्राशी संलग्न केलेले); (क) रद्द केलेल्या

चेकची प्रत; (ड) पॅन आणि पत्त्याच्या पुराव्याची प्रत; आणि (ई)

वित्तीय वर्ष २०१६–१७ करिता अंतिम लाभांशकरिता भागधारकांकडून

वैध दावा न मिळाल्यास कंपनीकडून पुढील सूचनेशिवाय आयईपीएफ

खात्यात संबंधित शेअर्ससह लाभांश रक्कम हस्तांतर केली जाईल.

सदर नियमांच्या आवश्यकतेनुसार आणि खाली नमुद केलेल्या

१) वास्तविक स्वरुपात: नवीन भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल

आणि आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे आवश्यक प्रक्रिया करुन

हस्तांतर केले जाईल. भागधारकांच्या नोंद असलेले मुळ

भागप्रमाणपत्र रद्द केले जाईल आणि पूढे व्यवहार योग्य नसेल.

२) डिमॅट स्वरुपात: आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात

यानुसार सदर अधिनियमाप्रमाणे आयईपीएफ खात्यात हस्तांतर दावा

न केलेले लाभांश रक्कम व संबंधित शेअर्सबाबत कंपनीवर कोणताही

संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की, अशा शेअर्सवरील प्राप्त सर्व

लाभ यासह आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर दावा न केलेले

लाभांश व समभाग यावर नियामात विहित प्रक्रियेचे पालन करुन

आयईपीएफ प्राधिकरणाकडून संबंधित भागधारकांना त्यावर दावा करता

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न

असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण

प्रतिनिधी **लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**, यांना

iepf.shares@linkintime.co.in वर कळवावे किंवा संपर्क

श्री. जय प्रकाश, व्हीपी, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,

सी-१०१, २४७ पार्क, लाल बहादर शास्त्री मार्ग, विक्रोळी (प.),

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता

उपाध्यक्ष-विधी व उप-कंपनी सचिव

दिव्या मेवानी

मुंबई-४०००८३, द्रर.:+९१-८१०८११४९४९.

दिनांक: १० जुलै, २०२४

ठिकाण: मुंबई

शेअर्सचे हस्तांतरणाकरिता कॉर्पोरेट कारवाई मार्फत ठेवीदारांना

प्रक्रियेचे पालन करुन हस्तांतर प्रक्रिया केली जाईल.

खात्यात पैसे दिले जातील.

भागधारणा असल्यास:

कंपनीकडून कळविले जाईल.

दावा सांगता येणार नाही.

ntment on following teaching post in institute

No. of Post

Application are invited for the app

photo to hridealwada@gmail.com

S. No

The general public is hereby informed that 1) MRS. SHAMSHAD AMIT KOKATE 2) SAHIL ABDUL HAMID SAYYED 3) MS SEHREEN ABDUL HAMID SAYYED, are the legal heirs of his father late MR AMIT ADINATH KOKATE, died or **20/01/2022**. And I am the owner of the Flat premises **Flat No.401, Fourth Floor** Flat premises Flat No. 401, Fourth Floor, Gagangir Apartment, Survey No. 220(27). Hissa No. 10, Survey No. 219(46), Hissa No. 6, Village Naringi, Virar East, Tal. Vasai, Dist. Thane. and above persons are the legal heirs and no any person having any right, title, claim or interest in this property, whether by lease, gift, sale or otherwise, whether in respect thereof, should file a written objection to the hould file a written objection to th undersigned with relevant document within 15 days from the date o publication of this notice, otherwise publication of this notice, otherwise any such claim shall not be entertained and waived. have been and/or have been embedded. Shall be deemed to be and of my client will proceed to complete the negotiations and no further consideration will be given. PLACE - VASAI, THANE Date: 11/07/2024 Sd/

Adv. Mohd. Naseem Ansari Mobile: 86525 80786 Email: advocateansari111@gmail.com Office No. 5 "A" Wing, Indira Nagar A K Marg, Opp Ambar Hotel, Bandra (East), Mumbai-400051

जाहीर सूचना

मी श्री. इम्रान इस्माईल खान राहणार रूम |नंबर १५०, १/२ हाजी का तबेला, बेहराम नगर, बांद्रा (पूर्व) मुंबई-४०००५१ या नोटीस द्वारे कल्वीतो के माझा जन्म |१०/१२/१९७९ रोजी मुंबई येथे झाला होता, आणि बालातपण घरीच झाले होते जर कोणाला कसलाही आक्षेप असेल तर ही जाहीर सुचना प्रसिद्ध झाल्या पासुन १५ दिवसांच्या आत संपर्क करावा.

तारीख:११/०७/२०२४ डम्रान इस्माईल खान मोबाईल : 98200 97846

NOTICE

Notice is hereby given that share certificate no.108, distinctive Nos from 536 to 540 of The Bhag Cooperative Housing Society Situated at Kataria colony. 233 Veer Savarkar Marg, Mahim west Mumbai - 400016 in the name Ms Romi Govind Mehta and Dr. Haresh Govind Mehta has been reported lost/ misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate share certificate

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to issue duplicate share certificate within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice. If no claims/objections received during this period the society shall be free to issue duplicate share certificate

For and on behalf of The Bhag Co-operative Housing Society Ltd. Hon. Secretary Date: 11th July, 2024 Place: Mumbai

सूचना

श्री शरत सर्वोत्तम शानबाग, शांती को ऑपरेटिव्ह सोसायटी लि. चे सदस्य, ज्यांच मोगल लेन, माहीम, ४०००१६ येथे पत्ता आहे आणि सोसायटीच्या इमारतीमध्ये C/12 आणि C/15 क्रमांक आहे, यांचे 01/06/2024 रोजी निधन झाले. त्यांनी त्या फ्लॅटमध्ये त्यांचा मुलगा श्री. विशाल शरत शानबाग द्याला एकमेव नामानिर्देशित केले होते. सोसायटी याद्वारे वारस किंवा इतर दावेदार आक्षेप घेणाऱ्यांकडून सोसायटीच्या भांडवल. गलमत्तेतील मृत सभासदाचे शेअर्स आपि व्याज हस्तांतरित करण्यापासून १५ दिवसांच्या आत दावे किंवा आक्षेप आमंत्रित करते या सचनेचे प्रकाशन दस्ताऐवजांच्या प्रती आणि सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेतील मृत शेअर्स आणि व्याज हस्तांतरित करण्यासाठी याच्या/तिच्या/त्यांच्या दाव्यांचा आक्षेपांच्या समर्थनार्थ इतर पुरावे. उपरोक्त विहित कालावधीत कोणतेही दावे⁄ आक्षेप प्राप्त न झाल्यास, सोसायटीच्या उपनियमांन्सार प्रदान केल्याप्रमाणे सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमध्ये मृत नदस्याचे शेअर्स आणि व्याज हातळण्यार गेसायटी मक्त असेल. समाज सोसायटीच्य भांडवल / मालमत्तेतील मृत सभासदाचे शेअर्स आणि व्याज हस्तांतरित करण्यासार्ठ सोसायटीला पाप्त झालेले हावे/ आक्षेप सोसायटीच्या उपनियमांनसार प्रदान केलेल्य पध्दतीने हाताळले जातील. सोसायटीच्य नदिणीकृत उपनियमांची एक प्रत दावेदार/ आक्षेप[ँ] घेणाऱ्यांकडून तपासणीसाठी, मोसायटीच्या कार्यालयात/ सोसायटीच्य सचिवांकडे प्रकाशनच्या तारखेपासून सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०५.०० दरम्यान उपलब्ध आहे. नोटीसीची मुदत संपण्याच्य तारखेपर्यंत. च्या वतीने

ती मुस्लिम महिला ठेकाणः मंबई तारीखः १०.०७. २०२४ (विवाह हक्क संरक्षण) आधार घेऊ शकते.

सही/-

जाहीर नोटीस या जाहीर नोटीस द्वारे कळविण्यात येत आहे की

कै. संपत भिमराव गवई राहणार स. क्र. १०४, इ.

क्र. १९/ए विंग, आई अंबे सहकारी गृहनिर्माण

संस्था मर्यादित, १ ला मजला, किरोल रोड

कोहिनूर हॉस्पिटल समोर, कुर्ला (प), मुंबई

मृत्यु दिनांक ३०/०१/२०२३

8808/8088

हितसंबंधाच्या

पढील कारवार्ड करेल

दिनांक : ११/०७/२०२४

यांचे कायदेशीर वारस खालील प्रमाणे १) कै. रंगुबाई संपत गवई पत्नी (मृत्यू) दिनांक

२) श्री. सर्जेराव संपत गवई (मुलगा) वरा ७२ ३) श्री. मनोहर संपत गवई (मुलगा) वय ४३ ४) श्री. विजय संपत गवई (मृलगा) वय ४१ ५) श्री. दत्ता संपत गवई (मुलगा) वय ३८ ६) श्रीमती मीरा संजय मुख्यदल(मुलगी)वय ४२ ७) श्रीमती मीना सचिन वाघमारे (मुलगी) वय ३९

संस्था या सूचनेद्वारे सूचित करीत आहे की, मयत

सभासदाच्या मिळकतीमधील भाग भांडवल आणि

प्रमाणपत्राच्या निर्गमनाकरता, अन्य वारसदार,

दावेदार, आक्षेपदर किंवा आक्षेप असल्यास ते सदर सुचनेच्या प्रसिद्धीपासून **१५ दिवसात**

कागदपत्रे आणि पुराव्यांच्या प्रतीसह मागवीत

आहे. अन्यथा संस्था उपविधीतील तस्तुदी प्रमाणे

अध्यक्ष

आई अंबे सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, इ.

क्र. १९/ए कुर्ता (प), मुंबई ४०००७०

हस्तांतरणाबाबत

मा. सचिव

शांती को-ऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्था लि.

B

ALAE

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट ऑफिस: सेंब्रम आयटी पार्क बीर बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४११०१४. शाखा कार्यालय: ७वा मजला, सुमेर प्लाझा, युनिट क्र.७०२, मरोळ मरोशी रोड, संकष्ठ पाडा वेल्फेअर सोसायटी, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र –४०००५९. प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: विश्वजीत तुषारकांत सिंग, ईमेल: vishwajeet.singh1@bajajfinserv.in मोबा.क्र.: १८१९१४१२०२ व १७६९६८८९४६/८६९१८८०४८ FINSERV

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत बोली सूचनेद्वारे जाहिर लिलाव थे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएर**

कडे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभूत मालमत्ता/मालमत्ता) सरफायसी कायदा २०० आणि तेथील नियमांनसार प्राधिकत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे कर्जाची थकबाकी. लाग व्याज, शल्व आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी बोली लावून १८.०८.२०२४ **रोजी** विक्री केली जाईल, जो बीएचएफएलला देय आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत <mark>जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम (यापुढे नियम म्हणून संदर्भित) आणि येथे नमृद केलेल्या अटी व शर्तीवर:</mark>

तात्वावर बाला लावला बाइल स्वयुक्ति इटरस्ट (एनमार	तन्द्र) निपन (पातुष्ठ निपन न्हणून सदानत) जानि पप ननूद पर	लल्या जटा व शतावर.		
कर्ज खाते तपशील/कर्जदार व जामिनदारांचे नाव व पत्ता	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ, २. इरठे सादर करण्याची शेवटची तारीख, ३. मालमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ, ४. मालमत्ता तपशील	१. राखीव किंमत, २. मालमत्तेचे इरठे, ३. बोली वाढविणे		
कर्जः ४०५एचएसएलईएच९९२६४२ १. रॉकी गुरमुखदास बजाज (कर्जदार) २. भारती रॉकी बजाज (सह-कर्जदार) दोघांचा पनाः ३०२, राखी कोहीसो, कुर्ला कोहीसो, कॅम्प काळीमाता मंदिराजवळ, उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र-४२१००५. एकूण थकबाकी: रू.३५,०५,४८६/- (रूपये पस्तीस लाख पाच हजार चारशे शहाएँशी फक्त) पुढील व्याज आणि दिनांक ०८.०७.२०२४ रोजी पासून जमा झालेल्या शुल्कांसह.	१. ई-लिलाव दिनांकः १४.०८.२०२४ रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा तरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारसह २. इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दि.१३.०८.२०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे) ३. निरीक्षणाची तारीख व वेळः दि.११.०७.२०२४ ते १२.०८.२०२४ रोजी स.११.००वा ते दु.४.००वा. (भाप्रवे) दरम्यान. ४. स्थावर मालमनेचे वर्णन: फ्लंट ऊ.५०४, ५वा मजला, विंग आर्चव, झागत टाईप १६, फेब्र-४, किंस्टन मोहन सर्वर्विया, उपयाप्तरी सिरत समोर, खोजखातिवली, अंबरनाथ पश्चिम, ठाणे-४२५५० येथील जागेचे सर्व भाग व खंड.	१. राखीव किं मत रू.२८,००,००/ – (रूपः अञ्जवीस लाख फक्ता) २. इरहे: रू.२,८०,०००/ (रूपये दोन लाख ऐंशी हजा फक्ता) राखीव किंमतीच्या १०% ३. बोली वादविणे रू.२५,०००/ – (रूपये पंचवीः हजार फक्त) व त्यापटीने.		

प्तार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत: ?. जाहिर लिलाव **जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर** आयोजित केले जात आहे आणि **बजाज होसिंग फायनान्स लिमिटेड**ला जात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे. २. प्रतिभत मालमत्ता राखीव केंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही. ३. लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल. ४. ई-लिलाव https://bankauctions.in या गेर्टलद्वारे **१४ ऑगस्ट, २०२४ रोजी स.११.०० ते दु.१२.००** पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल. ५. बोलीदारांना उपलब्ध असलेल्या ई-लेलावाच्या तपशीलवार अटी व शर्तीकरिता कॅपनीच्या https://www.bajajhousingfinance.in/auction-notices ला भेट द्यावी किंवा प्पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

माझे अशिल **श्री. अजय अनंत मांद्रे आणि चैताली यशवंत नाकते उर्फ सौ. आसावरी** अजय मांद्रे यांनी फ्लॅट क्र. ४०९, चौथा मजला. बी-विंग, स्वराज्य को-ऑप. हौसिंग सोसायर्ट लिमिटेड, इमारत क्र. ३, सेनापती बापट मार्ग, एल्फिस्टन, मुंबई - ४०००१३. या फ्लॅटच **श्री. जीवन यशवंत पवार आणि सौ. अर्चना जीवन पवार** यांच्याबरोबर विक्री करार दिनांक ०१/०७/२०२४ नोंदणीकरण क्र. बीबीई-२/१५५५०/२०२४ अंतर्गत सह दुय्यम निबंधक मुंबई शहर २ यांच्या समक्ष खरेदी केला आहे.

वरील फ्लॅटची पहिली मालक जीजाबाई तुकाराम पालव ह्या होत्या व त्यांच्या दिनांक २४/०९/२००८ रोजी मृत्यूनंतर सोसायटी ने वरील फ्लॅट त्यांचा मुलगा गजानन तुकाराम पालव यांच्या नावे केला व गजानन तुकाराम पालव याने वरील फ्लॅट श्री. जीवन यशवंत पवार आणि सौ. अर्चना जीवन पवार यांना विकला.

जीजाबाई तुकाराम पालव यांचे कायदेशीर वारसदार (१) गजानन तुकाराम पालव, (२) रमेश तुकाराम पालव, (३) संतोष तुकाराम पालव, (४) विजया विजय राणे, (५) यशवंत तुकाराम पालव, $(f \epsilon)$ स्नेहल जयवंत पालव, (f b) जान्वी जयवंत पालव, $(m \iota)$ संदीप दत्ताराम पारटे हे आहेत. कोणाही व्यक्तीस सदर वरील फ्लॅट संदर्भात व हस्तांतरण संदर्भात कोणतेही दावे, हक्क, अधिकार असल्यास त्यांनी लेखी पुराव्यासह **आजच्या तारखेपासून ७ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. विहित कालावधीत दावा प्राप्त न झाल्यास असे दावा/हित त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

<u>मालमत्तेचे वर्णन</u>

अंतिम भूखंड क्रमांक ६१६(भाग)(टीपीएस ।V माहिम) लोअर परेल विभाग येथील जमिनीक बांधण्यात आलेल्या इमारतीमधील निवासी सदनिका क्रमांक ४०९, चौथा मजला, बी-विंग, स्वराज्य को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, इमारत क्र. ३, सेनापती बापट मार्ग, एल्फिस्टन मुंबई - ४०००१३ येथील सर्व भाग.

मुंबई, दिनांक ११.०७.२०२४

ॲंड. संतोष आर. पाटील डी-४, तळ मजला, श्री पिंपळेश्वर को-ऑप. हौ.सो.लि. एम. पी. मार्ग, करी रोड (प), मुंबई - ४०००१३.



orbit exports ltd. सीआयएनः एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२ नोंद. कार्या.: १२२, मिस्त्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, के. सी. कॉलेजजवळ, चर्चगेट, मुंबई - ४०००२०. **द्रध्वनी:** +९१ २२ ६६२५ ६२६२, ई-मेल: investors@orbitexports.com, वेबसाईट: www.orbitexports.com

<u>स</u>मभागधारकांना सूचना

गूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण अधिनियम, २०१६ (नियम), सुधारितप्रमाणे, तरतुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे. नियमा नमुद वरील आवश्यकतानुसार, ७ सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेल्या लाभांशासंदर्भातील सर्व शेंअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीव्दार

नियमात नमुद तरतुदीनुसार योग्य कारवाई करण्यासाठी आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होण्यास पात्र ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आहेत त्यांना कंपनीने वैयक्तिक सूचना पाठविली आहे. अशा भागधारकांचे संपुर्ण तपशील कंपनीच्या www.orbitexports.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत अशा भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी सन २०१६-१७ (फायनल लाभांश) पासून सुरु वित्तीय वर्षाकरिता त्यांचे दावा न केलेले / देण्यात न आलेले लाभांशावर सोमवार, ०९ सप्टेंबर, २०२४ पर्यंत निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी, लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. (आर ॲण्ड टी एजेंट) आणि त्यांच्या दावाबाबत अर्ज करावा. कंपनी किंवा आर ॲण्ड टी एजेंटकडे प्रतिसाद किंवा दावा प्राप्त न झाल्यास कंपनीकडून भागधारकांना पुढीलप्रमाणे कोणतीही सुचना न देता आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात सेबंधित शेअर्स हस्तातरणाची प्रक्रिया सुरु केली जाईल.

- १) वास्तविक स्वरुभाग भागधारण दुय्यम भागप्रमाणपत्र / निश्चिती पत्र वितरीत करुन आणि संबंधित ठेवीदाराकडे दुय्यम भागप्रमाणपत्र / निश्चित पत्र डिमॅट स्वरुपात रुपांतर करुन आणि आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतर केले जातील. भागधारकांच्या नोंद असलेले मुळ भागप्रमाणपत्र रद्द केले जाईल आणि पुढे व्यवहार योग्य नसेल.
- डिमॅट स्वरुपात भागधारण असल्यास आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात थेट शेअर हस्तांतर केले जातील.

भागधारकांनी नोंद घ्यावी की, अशा शेअर्सवरील प्राप्त सर्व लाभ यासह आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर दावा न कलेले लाभांश व समभाग यावर नियमात विहित प्रक्रियेचे पालन करुन आयपीएफ प्राधिकरणाकडून संबंधित भागधारकांना त्यावर दावा करता येईल.

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी श्रीमती नयना वाकले, युनिटः ऑर्बिट एक्सपोर्टस् लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, लाल बहादुर शास्त्री मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई - ४०००८३ दूर.: ०२२-४९१८६२७०, ई-मेलः iepf.shares@linkintime.co.in.

ऑर्बिट एक्सपोर्टस् लिमिटेडकरित

कंपनी सचिव व मुख्य अनुपालन अधिकारी दिनांक: १०.०७.२०२४ ठिकाणः मुंबई

Notice is hereby given that the Certificate(s) for Equity Shares No. 1140 of LARSEN & TURBO LTD., Having it's Registered Office at L&T House, N.M. Marg, Ballard Estate, Mumbal, Maharashtra-400001. Standing in the name(s) of ABRAHAM CHACKO has/ have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in espect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or it Registrar and Transfer Agents **KFIN TECHNOLOGIES LTD.,** Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, financial district, Hyderabad-500032 within One month o publication of this notice after which no claim will be entertained and the Company sha proceed to issue Duplicate Share Certificate/s.

olio No.	Certi Nos.	No. of Shares	Distincive Nos.
A86848	482575	450	682879978-622880427
	1352699	675	1395393380-139539405
	286135	3	
	397498	6	
	484154	6	
		1140	

Name of Share Holder(s)

V:? व्ही.आय.पी. इंडस्ट्रीज लिमिटेड

गेंदणीकृत कार्यालय: डिजीपी हाऊस, पाचवा माळा, ८८-सी, ओल्ड प्रभादेवी रोड, मुंबई - ४०० ०२५. सीआयएन: एल२५२००एमएच१९६८पीएलसी०१३९१४ टेलि: ०२२-६६५३९००० फॅक्स: ०२२-६६५३९०८९

ई-मेल <u>-investor-help@vipbags.com;</u> वेबसाइट:<u>www.vipindustries.co.in</u>

५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सुचना याद्वारे देण्यात येत आहे की, एजीएम सुचने विहित साधारण व विशेष विषयांवर कोपीरेट व्यवहा . मंत्रालय (एमसीए) यांच्याद्वारे सर्वसाधारण परिपत्रक नं. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१ २१/२०२१, ०२/२०२२ आणि १०/२०२२ दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१, ५ मे २०२२ आणि २८ डिसेंबर २०२२ (या पुढे संयुक्तपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) रोजी च्या परपत्रिकापुर्तेनुसार व्हिडीओ कॉन्फरेन्स (व्हीसी) / अदर ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे (ओएव्हीएम) मार्फत विचारविनिमय करण्यासाठी व्ही.आय. पी इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४) रोर्ज संध्याकाळी ५.०० वा(भाप्रवे)आयोजितकरण्यात येतआहे.

कोर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी यांचे परिपत्रक दिल्यानुसार तसेच कंपनी कायदा २०१३ (कायदा) आणि सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ नुसार एजीएम सुचना तसेच वार्षिक अहवाल २०२३-२४ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी / डिपॉझिटरी सहभागीदार कडे नोंद आहेत त्या सदस्यांना विध्युत स्वरूपाने पाठिवले आहे, सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, सूचना व वार्षिक अहवाल २०२३-२४ कंपनीच्या <u>www.vipindustries.co.in</u> वेबसाईटवर स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड) व नॅशनल स्टॉक एक्सचेंजेस ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत आणि एनएसडीएल च्या https://www.evoting.nsdl.com. वेबसाईटवरही उपलब्ध आहेत सदस्य एजीएम मध्ये व्हीसी/ओव्हीएम मार्फतच उपस्थित व सहभागी होऊ शकतात. व्हीसी/ओव्हीएम मार्फत एजीएम मध्ये उपस्थित सदस्यांनी कायदाच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या मोजण्याच्य

एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने ई-वोटींग सुविधा (रिमोट ई - वोटिंग) दिलेले आहेत, त्याच प्रमाणे कंपनीने एजीएम दरम्यान ई - वोटिंग प्रणालीने मतदानार्च सुविधा (ई - वोटिंग) दिलेली आहे. रिमोट ई - वोटिंग कालावधी शनिवार ३ ऑगस्ट, २०२४ रोजी स . ९.०० वा. (भा प्रवे) प्रारंभ होईल आणि सोमवार ५ ऑगस्ट, २०२४ रोजी सांय. ५ . ०० वा (भा प्रवे) समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान नोंद दिनांक अर्थात मंगळवार ३० जुलै २०२४ रोजी वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत विध्यृत स्वरूपात देत येईल. तद्दनंतर एनएसडीएल द्वारे ई - वोटिंग पद्धत बंद केली जाईल. जे सदस्य व्हीसी /ओव्हीएम मार्फत एजीएम मध्ये उपस्थित राहतील आणि ज्यांनी रिमोट इ- वोटींगने ठरावावर मत दिलेले नाही आणि त्यांना मत देण्यापासून राखलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान ई- वोटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार असेल. रिमोट ई-व्होटिंग, (व्हीसी) / (ओएव्हीएम) द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणे आणि सर्व सदस्यांसाठी ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.

जर तुमचा ईमेल आयडी आधीच कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंदणीकृत असेल त्यावर ई-मतदानासाठी लॉगिन तपशील तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवले जाईल .

जर तुमचे ई -मेल नोंद नसल्यास ई - वोटिंग करिता युजर आयडी व पासवर्ड आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी त्यामध्ये सचनांचे पालन करावे.

तविक स्वरूपात	फॉर्म आयएसआर -१ दाखल करून संबंधित पुराव्यांसह लिंक इनटाईम इंडिया
	प्रा. लिमिटेड ला युनिट येथे विनंती पाठवा:व्ही. आय. पी. इंडस्ट्रीस लिमिटेड ,
	सी-१०१, २४७पार्क, एल.बी एस मार्ग, विक्रोळी (वेस्ट), मुंबई-४०० ०८३.किंवा
	rnt.helpdesk@linkintime.co.in वर लिंक इनटाईम सह नोंदणीकृत
	त्यांच्या ईमेल आयडीवरून, रीतसर स्वाक्षरी केलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन
	प्रती मेल करा, फॉर्म आयएसआर -१ चे स्वरूप आरटीए च्या वेबसाईट
	https://web.linkintime.co.in/admin/DownloadFiles/W-Link_ISR-
	1_%20Request%20form%20for%20Registering%20Pan,Bank,KY
	<u>Cpdf</u> वर उपलब्ध आहे आणि कंपनी च्या वेबसाईट <u>https://</u>
	www.vipindustries.co.in/investor-information.php#11 वर उपलब्ध आहे.
मॅट स्वरूपात	सदस्यांनी विनंती आहे की, त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदार (डी पी) कडे संपर्क

करावा व त्यांचे मेल डीपीद्वारे विहित प्रक्रियेचे पालन करून तुमचे डिमॅट

ठिकाण : मुंबई दिनांक: १० जुलै, २०२४ व्ही.आय. पी. इंडस्ट्रीज लिमिटेड करिता आनंद डागा कंपनी सचिव आणि हेड - लिगल

श्रीराम फायनान्स लिमिटेड

श्रीराम फायनान्स लिमिटेड

पुड्य कार्यालयः लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), **नोंदणीकृत कार्यालय:** श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए, साउथ फेज, इंडस्ट्रियल इस्टेट, गुन्डी, चेन्नई-६०००३२. शाखा कार्यालय: सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.१०, १०६२, ६वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३. स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव सूचना

SHRIRAM City परिशिष्ट-४-ए

व इसारा रक्कम आणि वाढिव मुल्याचे तपशील खालीलप्रमाणे:

(पहा नियम ८(६) व ९(१) ची तरतूद)

टिप : एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड मध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दि.३०.११.२०२२ रोजी पासून श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम फायनान्स लिमिटेड असे बदलण्यात आले. दिनांक ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशनचे प्रमाणपत्र. सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९(१) च्या तरतुदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई–लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीराम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड म्हणून ज्ञात) कडे तारण/अधिभारीत असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून श्रीराम फायनान्स लिमिटेड यांना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसुलीकरिता खाली दिलेल्या तपशिलानुसार ई-लिलाव आधारावर जसे आहे जेथे आहे. जसे आहे जे आहे आणे जसे जेथे आहे या तत्त्वावर ३०.०७.२०२४ रोजी स.११.०० **वा. ते द्.१.००वा. दरम्यान** विक्री केली जाईल. कर्जदार, जामिनदार, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघु वर्णन व ज्ञात अधिभार, ताबा प्रकार, आरक्षित मुल्य

कर्जदार/सह–कर्जदार/जामिनदार/ तारणकर्ताचे नाव	१३(२) मागणी सूचना तारीख व रक्कम	मालमत्तेचे वर्णन	आरक्षित मुल्य (रु.) व बोली वाढविणे	इसारा रक्कम ठेव	लिलावाची तारीख व वेळ	संपर्क व्यक्ती व
· ·				(इरठे) तपशील	_	निरीक्षण तारीख
मे. अविघ्न यानर्स, मालक श्रीमती जीता		मालमत्ता जागा: सर्व जागा	₹.३,0७,६४,५00/-	इरठे रक्कम खाली नमुद		देबज्योती रॉय
नविनचंद्र मेहता, ३७, ताम्बा कांता पायधुनी,	रोजी कर्ज करारनामा:	व खंड आणि मालमत्ता	बोली वाढविणे	केलेल्या खाते	2028	९८७४७०२०२१
मुंबई-४००००६.	ग्राहक आयडी	जागा फ्लॅट क्र.३६, क्षेत्रफळ	रु.२५,०००/-	तपशिलानुसार	वेळ:	मिलींद
दुसरा पत्ता: जीता नविनचंद्र मेहता, फ्लॅट	ए१२४६९९५ व कर्ज	६०५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र,	आणि अधिकाधिक	आरटीजीएस/एनईएफटी	स.११.००	बालाजीवाले
क्र.३५, ३६ व ३७, ४था मजला, प्रेम मिलन	करारनामा:	४था मजला, प्रेम मिलन	इसारा रक्कम ठेव	स्वरुपात जमा करावी.	वा. ते	९८२१११४३८२
कोहौसोलि., शेनॉय इमारती समोर, ८७-बी,	सीडीबीडीआरटीएफ	म्हणून ज्ञात इमारत, प्रेम		बँक नाव: ॲक्सिस बँक		
नेपीयन्सी रोड, मुंबई-४००००६.	१८०५३१००३२ व	मिलन को-ऑपरेटिव्ह	(इरठे)(रु.)	लिमिटेड, शाखा: डॉ.	दु.१.०० वा.	मालमत्तेच्या
मे. कृष्णा ट्रेडिंग कंपनी, ३७, ताम्बा कांता	सीडीबीडीआरटीएफ	हौसिंग सोसायटी लि.	रु.३०,७६,४५०/-	राधाकृष्णन सलाई,	વા.	निरीक्षणाची
पायधुनी, मुंबई-४००००६.	२०१०३१०००२	म्हणून ज्ञात सोसायटी,	इरठे सादर	मायलापूर, चेन्नई-		तारीख:
श्री. मनोज बिहारीलाल शाह, फ्लॅट क्र.३५,	अंतर्गत देय रक्कम	८७-बी, नेपीयन्सी रोड,	करण्याची अंतिम	₹0000¥.		२६.०७.२०२४
३६ व ३७, ४था मजला, प्रेम मिलन	रु.३,६२,१३,६८९/-	मुंबई-४०००६.	तारीख	बँक खाते क्र.: चालु		वेळ: दु.२.०० ते
कोहौसोलि., शेनॉय इमारती समोर, ८७-बी,	(रुपये तीन कोटी	चतुसिमाः		खाते क्र.००६०१०		द्.४.००वा.
नेपीयन्सी रोड, मुंबई-४००००६.	बासष्ट लाख तेरा	उत्तरेसः राजामालाः;	२९.०७.२०२४			3.0.0041.
कुमारी रुपा बिहारीलाल शाह, फ्लॅट क्र.३५,	हजार सहाशे	दक्षिणेस: खिलचंद इमारत;	वेळ: स.१०.०० ते	२००० ६७४४९		
३६ व ३७, ४था मजला, प्रेम मिलन	एकोणनव्वद फक्त)	पुर्वेस: इमारत;	दु.४.०० वा.	आयएफएससी कोड:		
कोहौसोलि., शेनॉय इमारती समोर, ८७-बी,	अधिक इतर शुल्क व	पश्चिमेसः सॅवॉय इमारत.		युटीआयबी०००००६		
नेपीयन्सी रोड, मुंबई-४००००६.	खर्च यासह करारदराने	, , ,				
श्रीमती हर्षदा बिहारीलाल शाह, प्लॅट	पुढील व्याज व शुल्क					
क्र.३५, ३६ व ३७, ४था मजला, प्रेम मिलन	यासह एकत्रित.					
कोहौसोलि., शेनॉय इमारती समोर, ८७-बी,						
नेपीयन्सी रोड, मुंबई-४००००६.						
ताबा दिनांक व ताबाचा प्रकार						
0१.0७.२0२४ - सांकेतिक ताबा						

ज्ञात अधिभार - अज्ञात सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९(१) अन्वये वैधानिक १५ दिवसांची सूचना:

संपूर्ण रक्कम जमा करावी, अन्यथा मालमत्तेचा लिलाव/विक्री केली जाईल आणि उर्वरित रक्कम असल्यास ती व्याज व शुल्कासह वसुल केली जाईल. कोणतेही कारण न दर्शविता काही किंवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे राखून आहे. ऑनलाईन लिलाव आमची लिलाव संस्था नेक्सजेन सोल्युशन प्रा.लि. यांचे (https://www.disposalhub.com) वेबसाईटवर संचालित केले जाईल. विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता आणि निविदा सादर करण्याचे ठिकाण, निविदा उघडणे व लिलावाचे ठिकाण याकरिता कृपया (https://www.disposalhub.com ला तसेच श्रीराम

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांना येथे मुचित करण्यात येत आहे की, ई-लिलावाच्या तारखेपुर्वी अर्थात ३०.०७.२०२४ पुर्वी व्याजासह वर नमुद केलेली

फायनान्स लिमिटेडच्या http://shriramfinance.in/auction वेबसाईटला भेट द्या. सही/- प्राधिकृत अधिकारी

ठिकाण: मुंबई दिनांक: ११.०७.२०२४

;नांक: ११.०७.२०२४ ठिकाण: ठाणे

प्राधिकृत अधिकारी, (विश्वजीत तुषारकांत सिंग) बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड